

Ref: DIL:DIL/BSE/2018-19/F.No.:S-23/ DE05

November 15, 2018

Corporate Relations BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Sir,

Sub: Publication of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2018

Ref: Code No. 506414

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in continuation to our intimation given vide our letter bearing Ref: DIL:DIL/BSE/2018-19/F.No.:S-23/ DE05 dated November 13, 2018 regarding declaration of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2018, we are enclosing herewith photocopy of the newspaper publications published in Business Standard (The Smart Investor), Mumbai (English version) on page no. 12 dated November 14, 2018 and in Mumbai Sakal (Marathi version) on page no. 11 dated November 15, 2018 for your reference and record.

Thanking you, Yours faithfully, for DIL LIMITED

SRIKANT N SHARMA COMPANY SECRETARY

CS Membership No: F3617

A-1601, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) 400610 Encl: as above

DIL LIMITED

Regd. Office : A-1601, Thane One, DIL Complex, Majiwade, Ghodbunder Road, Thane (West) - 400 610. Tel.: +91 - 22 - 6798 0800 / 888 Fax: +91 - 22 - 6798 0899 Email: contact@dil.net, Website: www.dil.net CIN No. : L99999MH1951PLC008485

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2018

The second second second		a survey of	and the second	(₹ In Lakhs exc	ept per share data;
Particulars	Quarter Ended 30.09.2018 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2018 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2017 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2018 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2017 (Unaudited)
Total income from operations (net)	13,057.76	8,344.89	6,799.40	21,402.65	11,210.28
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	3,195.55	1,526.16	351.84	4,721.71	(50.97)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	3,195.55	1,526.16	351.84	4,721.71	(50.97)
Equity Share Capital	458.64	229.32	229.32	458.64	229.32
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	* 12,215.50	* 12,215.50	14,210.59	* 12,215.50	14,210.59
Construction of the state of the	(As on 31 / 03 / 2018)	(As on 31 / 03 / 2018)	(As on 31 / 03 / 2017)	(As on 31 / 03 / 2018)	(As on 31 / 03 / 2017)
Earnings per share (EPS) (before Extraordinary items) (of ₹ 5/- each) # - Basic (₹) - Diluted (₹)	34.84 34.84	16.64 16.64	3.84 3.84	51.48 51.48	(0.56) (0.56)
Earnings per share (EPS) (after Extraordinary items) (of ₹ 5/- each) # - Basic (₹) - Diluted (₹)	34.84 34.84	16.64 16.64	3.84 3.84	51.48 51.48	(0.56) (0.56)
# EPS for the quarter are not annualised	ALC: 1 12 13	the second before whi	Part Provider	A CONTRACT	

STANDALONE FINANCIALS SUMMARY

Particulars	Quarter Ended 30.09.2018 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2018 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2017 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2018 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2017 (Unaudited)
Total income from operations (net)	493.25	462.72	293.39	955.97	485.24
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(1,320.19)	(441.98)	(500.39)	(1,762.17)	(991.99)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(1,320.19)	(441.98)	(500.39)	(1,762.17)	(991.99)

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly/Half year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation

33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half year ended Financial Results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com, and on the Company's website www.dll.net. For DIL Limited

		OR ANI	Kr
ne ember 13, 2018			Mana DIN 1
COM OL MAR	and the second second second	and linear	Ď

			9					
	DIL	IP BUIL	DCON	LIMIT	ED ·		A second second	
R	egistered Office: Plot No. 5, Inside Govind Narayan		the second second				06PLC018689)	
	India's La	argest Roa	ad Const	ruction C	ompany			
	2				andra andro Administration			
		23,935 Crores	have que o equa	10,664		33,81		
	States	Order Book		Equipments	Al humanist said Dispersentenensi	- Employe	ees	
Sta	tement of Unaudited Standalone F	inancial Resu	Its for the Qu	uarter and Si	x months en	ded Septeml		
13165		WWWWWWWWWW	In the second second second	- inclusion in	Participation and Constrained	New York and the second second	(₹ in lak	
	Revenue (Half-yearly) 26%	EBITDA (Half	·yearty)	25%	PAT (Half-yea	riy) .	41%	
	Schange on Y-o-Y Basis)	73,608		and the second second	33,564			
ARTI	Darial 1 294401	ELS SALES	14	HEID			(र in lak	
	east Person and Cause St. whole and		Standalone Quarter ended Six months Year e					
Sr.	Particulars			30-Jun-18			Year ender 31-Mar-18	
No	PARA REPAIR AND A MARKET	A STATE OF STATE			30-Sep-18	30-Sep-17		
	Total Income from Operations (not)	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations (net)	Unaudited 163,652.81	Unaudited 158,492.45	Unaudited 244,542.95	Unaudited 408,195.76	Unaudited 325,166.27	Audited 776,139.5	
	Total Income from Operations (net) Net Profit from ordinary activities after tax	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited 776,139.5	
1	Net Profit from ordinary activities after tax	Unaudited 163,652.81	Unaudited 158,492.45	Unaudited 244,542.95	Unaudited 408,195.76	Unaudited 325,166.27	Audited 776,139.53 62,030.11	
1 2	Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive income (after tax) and Other Comprehensive	Unaudited 163,652.81 8,322.51	Unaudited 158,492.45 11,560.27	Unaudited 244,542.95 25,488.91	Unaudited 408,195.76 33,811.42	Unaudited 325,166.27 23,824.29	Audited 776,139.55 62,030.10	
1 2	Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive income (after	Unaudited 163,652.81 8,322.51	Unaudited 158,492.45 11,560.27	Unaudited 244,542.95 25,488.91	Unaudited 408,195.76 33,811.42	Unaudited 325,166.27 23,824.29	Audited 776,139.53 62,030.11	
1 2	Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive income (after tax) and Other Comprehensive	Unaudited 163,652.81 8,322.51	Unaudited 158,492.45 11,560.27	Unaudited 244,542.95 25,488.91	Unaudited 408,195.76 33,811.42	Unaudited 325,166.27 23,824.29	Audited 776,139.55 62,030.10 62,062.95	
1 2 3	Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital Earnings Per Share (before	Unaudited 163,652.81 8,322.51 8,017.24	Unaudited 158,492.45 11,560.27 11,575.26	Unaudited 244,542.95 25,488.91 25,546.39	Unaudited 408,195.76 33,811.42 33,563.63	Unaudited 325,166.27 23,824.29 23,792.92		
1 2 3 4	Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital Earnings Per Share (before extraordinary items)(of Rs. 10/-	Unaudited 163,652.81 8,322.51 8,017.24	Unaudited 158,492.45 11,560.27 11,575.26	Unaudited 244,542.95 25,488.91 25,546.39	Unaudited 408,195.76 33,811.42 33,563.63	Unaudited 325,166.27 23,824.29 23,792.92	Audited 776,139.55 62,030.10 62,062.95	
1 2 3 4	Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital Earnings Per Share (before extraordinary items)(of Rs. 10/- each)(not annualised):	Unaudited 163,652.81 8,322.51 8,017.24 13,676.98	Unaudited 158,492.45 11,560.27 11,575.26 13,676.98	Unaudited 244,542.95 25,488.91 25,546.39 13,676.98	Unaudited 408,195.76 33,811.42 33,563.63 13,676.98	Unaudited 325,166.27 23,824.29 23,792.92 13,676.98	Audited 776,139.55 62,030.10 62,062.95 13,676.95	
1 2 3 4	Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital Earnings Per Share (before extraordinary items)(of Rs. 10/-	Unaudited 163,652.81 8,322.51 8,017.24	Unaudited 158,492.45 11,560.27 11,575.26	Unaudited 244,542.95 25,488.91 25,546.39	Unaudited 408,195.76 33,811.42 33,563.63	Unaudited 325,166.27 23,824.29 23,792.92	Audited 776,139.55 62,030.10 62,062.95	
1 2 3 4 5	Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital Earnings Per Share (before extraordinary items)(of Rs. 10/- each)(not annualised): (a) Basic (b) Diluted	Unaudited 163,652.81 8,322.51 8,017.24 13,676.98 5.86	Unaudited 158,492.45 11,560.27 11,575.26 13,676.98 8.46	Unaudited 244,542.95 25,488.91 25,546.39 13,676.98 18,64	Unaudited 408,195.76 33,811.42 33,563.63 13,676.98 24.54	Unaudited 325,166.27 23,824.29 23,792.92 13,676.98 	Audited 776,139.53 62,030.10 62,062.93 13,676.94 45.3	
1 2 3 4	Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital Earnings Per Share (before extraordinary items)(of Rs. 10/- each)(not annualised): (a) Basic (b) Diluted Earnings Per Share (after extraordinary items)(of Rs. 10/-	Unaudited 163,652.81 8,322.51 8,017.24 13,676.98 5.86	Unaudited 158,492.45 11,560.27 11,575.26 13,676.98 8.46	Unaudited 244,542.95 25,488.91 25,546.39 13,676.98 18,64	Unaudited 408,195.76 33,811.42 33,563.63 13,676.98 24.54	Unaudited 325,166.27 23,824.29 23,792.92 13,676.98 	Audited 776,139.53 62,030.10 62,062.93 13,676.94 45.3	
1 2 3 4 5	Net Profit from ordinary activities after tax Total Comprehensive income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity share capital Earnings Per Share (before extraordinary items)(of Rs. 10/- each)(not annualised): (a) Basic (b) Diluted Earnings Per Share (after	Unaudited 163,652.81 8,322.51 8,017.24 13,676.98 5.86	Unaudited 158,492.45 11,560.27 11,575.26 13,676.98 8.46	Unaudited 244,542.95 25,488.91 25,546.39 13,676.98 18,64	Unaudited 408,195.76 33,811.42 33,563.63 13,676.98 24.54	Unaudited 325,166.27 23,824.29 23,792.92 13,676.98 	Audited 776,139.5 62,030.1 62,062.9 13,676.9 45.3	

KIRLOSKAR ELECTRIC COMPANY LIMITED

CIN:L31100KA1946PLC000415 Regd Office: Industrial Suburb, Rajajinagar, Bangatore - 560 010.

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2018

	And a set of the set o	and the second	(Rs in I	Lakhs)			
SI No	Particulars	NET SER	Standalone				
	The second state of the se	Start and Street	Quarter ended				
100		September 30, 2018	June 30, 2018	30, 2017	March 31, 2018		
172		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total income from operations	7,218	8,714	8,730	39,454		
2	Net profit / (loss) from ordinary activities after tax	(2,318)	(1,678)	(2,318)	(7,569		
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(2,318)	(1,678)	(2,318)	, (7,569		
117.520 CM	Equity share capital Reserves (excluding revaluation reserves as shown in the Balance	6,641	6,641	6,641	6,643		
6	Sheet of previous year) Earnings per share (EPS) (Rs)	NA	NA	NA	NA		
а	Basic EPS before extra ordinary items (not annualised)	(3.46)	(2.53)	(3.49)	(11.57		
b	Diluted EPS before extra ordinary items (not annualised)	(3.46)	(2.53)	(3.49)	(11.57		
c	Basic EPS after extra ordinary items (not annualised)	(3.46)	(2.53)	(3.49)	(11.57		
d	Diluted EPS after extra ordinary items (not annualised)	(3.46)	(2.53)	(3.49)	(11.57		

(₹ In Lakhs)

ishna Datla

aging Director No : 00003247

DIL / 90 / PREM ASSO

The above is an extract of the detailed format of the Ind AS compliant unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2018 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly unaudited financial results are available on the stock exchange websites. (www.bseindia.com, www.nseindia.com) and also on the company's website (http://www.kirloskar-electric.com/investors/ information/financial.html)

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of directors in their meetings held on November 13, 2018.

The unaudited financial results of the company for the quarter and half year ended September 30, 2018 are in accordance with the Indair 3 Accounting Standards (Ind-AS) as prescribed under the provisions of section 133 of the Companies Act, 2013 read with the relevan rules, thereunder.

The unaudited financial results of the company for the quarter and half year ended September 30, 2018 have been subject to limited review by the Statutory auditors.

Place: Bangalore Date: November 13, 2018

Vijay R Kirloskar (Executive Chairman)

MONTE CARLO

It's the way you make me feel

Monte Carlo Fashions Limited

(CIN: L51494PB2008PLC032059) Regd. Office: B-XXIX-106, G.T. ROAD, SHERPUR, LUDHIANA-141003. Tel. 91-161-5048610-20-30-40, Fax: 91-161-5048650,

Email: investor@montecarlocorporate.com, Website: www.montecarlocorporate.com Extract of Unaudited Financial Results for the Quarter/Half Year Ended 30th September, 2018

Sr. No.	Particulars	Quarter ended (30.09.2018) (Unaudited)	Half year ended (30.09.2018) (Unaudited)	Corresponding quarter ended (30.09.2017) (Unaudited)	Year ended (31.03.2018) (Audited)
1	Revenue from operations	• 12,579.50	18,503.58	10,830.40	57,637.26
2	Net Profit/(Loss) for the period (before tax)	1,125.63	2,158.32	2,217.09	8,986.14
3	Net Profit/(Loss) for the period (after tax)	691.99	1,316.62	1,556.21	5,972.14
4	Total comprehensive income for the period	697.91	1,325.28	1,546.06	5,920.06
5	Paid-up equity share capital (face value of ₹10 each)	2,173.21	2,173.21	2,173.21	2,173.21
6	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	familier.		and the state	50,720.51
7	Earnings per share (of ₹10 each) (not annualised)	State of the second second		of distantion	where and have the
	(a) Basic	3.18	6.06	7.16	27.48
5 814	(b) Diluted (b) Cars (b) Cars (b) Arctic	3.18	6.06	7,16	27.48

Notes:
 The above financial results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors it its meeting held on 13 November 2018. These results have been subjected to limited review by the Statutory auditors of the Company.
 The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) from 1 April 2017 (transition date being 1 April 2016) and accordingly, these financial results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by Companies (Indian Accounting Standards) Rules, 2013 read with the relevant rules issued there under and the other accounting principles generally accepted in India.
 a) Effective from 1 April 2018, Company has adopted Indian Accounting Standard (Ind AS) 115. Prior to adoption of Ind AS 115, sale of raw material was being considered as revenue. Under Indian Accounting principles to provide more reliable and more relevant information of the Company. Company has adopted the standard using retrospective approach. The impact on financial results as a result of this adjustment is as under:

cial re

Particulars	3 months ended 30.09.2018	Preceding 3 months ended 30.06.2018	Corresponding 3 months ended in the previous year 30.09.2017	Year to date figures for current period ended 30.09.2018	Year to date figures for previous period ended 30.09.2017	Previous year ended 31.03.2018
Decrease in revenue from operations	3,630.39	2,424.85	3,071.91	6,055.24	4,216.70	7,512.31
Decrease in purchases of stock-in-trade	3,630.39	2,424.85	3,071.91	6,055.24	4,216.70	7,512.31
Net impact on profit before tax	1	1	-	No of States 1 -	- 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1	

3. b) Prior to adoption of Ind AS 115, the Company was recording sales return provision only for the margin on expected sales return. Pursuant to adoption of Ind AS 115, revenue is not recognized for expected return with corresponding change in cost of sales, refund liability classified under other financial liabilities and right to recover goods classified under inventories. Company has adopted the standard using retrospective approach. The impact on financial results including Statement of Assets and Liabilities as a result of this adjustment is as under

npact on financial results							
articulars and and and more	3 months ended	Preceding	Corresponding	Year to date	Year to date	Previous]
	30.09.2018	and the second sec	and the second second second second	and the second se	figures for previous	And the state of t	
	bour mean	30.06.2018	the previous year 30.09.2017	period ended 30.09.2018	period ended 30.09.2017	31.03.2018	·
			CONTRACTOR OF STREET,				-

* Restated

Place : That

Date : Nove

Notes:

1- The above results were reviewed by the Audit Committee and were approved & taken on record by the Board of Directors at their meeting held on 13" November 2018

2- The above unaudited standalone financial results are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) notified by the Ministry of Corporate Affairs, read with SEBI Circular no CIR/CDF/FAC/62/2016 dated 5" July, 2016 and have been subjected to limited review by the Statutory Auditors

3- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website, www.dilipbuildcon.co.in

For and on behalf of the Board of Directors of Dilip Buildcon Limited

Place : Bhopal Date : 13" November 2018 Dilip Suryavanshi Managing Director DIN - 00039944

Decrease/(Increase) in revenue from operations	357.04	(255.75)	(429.32)	101.29	(1,226.39)	(547.09)
Increase/(Decrease) in changes in inventories of finished goods, stock-in- trade and work-in-progress	357.04	(255.75)	(429.32)	101.29	(1,226.39)	(547.09)
Net impact on profit before tax	E reference in the	100	10 Y	Concession of the		- Annon
Impact on statement of assets and liabilit	ies					
	Concession and an and a second state		the second se	and the second se		
Particulars		As at 30.09.2018	31	As at .03.2018		
	with to Tring to	and the second	Land States and States of			
Statement of Additional Information 7.9	liability)	30.09.2018	5.18	.03.2018		

The current growth from revenue from operations during quarter and 6 months ended 30 September 2018 is 16% and 10% respectively compared to corresponding periods of previous year. Had the company not made this adjustment stated in note 3(b), the growth from revenue from operation for guarter and 6 months ended 30 September 2018 would have been 24% and 19% respectively compared to corresponding periods of vious year

previous year. 4. Dividend of ₹12 per share (on the face value of ₹10 per equity share) amounting to ₹2,610.55 lakhs (excluding dividend distribution tax of 4. Dividend of ₹12 per share (on the face value of ₹10 per equity share) amounting to ₹2,610.55 lakhs (excluding dividend distribution tax of ₹536.05 lakhs) declared at 10th Annual General Meeting held on 27 September 2018 was disbursed from 1 October 2018 onwards.
5. The figures of the previous periods/year have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year wherever considered necessary Sintes. For and on behalf of Board of Directors

Place : Ludhiana Date : 13th November, 2018

Pa

Jawahar Lal Oswal (Chairman and Managing Director) (DIN: 00463866)

8



अर्थविश्व

११ सकाळ मुंबई, गुरुवार, १५ नोव्हेंबर २०१८

Top Mutual Funds 3 Years 5 Years Hybrid Fund Returns (%) 3 Years 5 Years Value Oriented fund Returns (%) HDFC Children's Gift Fund 11.38 16.27 Invesco India Contra Fund 14.43 22.37 HDFC Capital Builder Value Fund ICICI Pru. Equity & Debt Fund 12.29 18.48 11.93 16.79 L&T Hybrid Equity **ABSL Pure Value Fund** 10.97 24.26 9.26 16.48 SBI Equity Hybrid Fund 9.05 15.95 Tata Equity PE Fund 15.10 22.10 (डिस्क्लेमर : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीशी निगडित असते.) www.esakal.com

सेन्सेक्स : ३५,१४१(२) 🕎 निफ्टी : १०,५७६(६) 👿 🧼 सोने : ३०,७७०(१३०) 🛡 🦛 चांदी : ३६,२६०९(२८५) 🛽 डॉलर : ७२.१० ⋸ युरो : ८१.४३ 🖪 पौंड : ९३.६९ 🖹 येन : ६३.३१ अंडी : ४६९

दुष्टिक्षेपात

खनिज तेलाचे भाव गडगडले

मुंबई (पीटीआय) : जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण होऊन तो बधवारी प्रतिबॅरल ६५.१७ डॉलरवर आला. खनिज तेलाच्या भावात आज ७ टक्के घसरण झाली, तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'ने तेलाचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उत्पादनात कपात करण्याचे धोरण कायम ठेवावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. याचबरोबर त्यांनी सौदी अरेबियाच्या तेल उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयावरही टीका केली, अमेरिकेने तेल उत्पादनही वाढविले आहे. या पार्श्वभूमीवर खनिज तेलाच्या भावात घसरण नोंदविण्यात आली. मागील १२ पैकी ११ सत्रांमध्ये तेलाच्या भावात घसरण नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत तेलाच्या भावात ३० टक्के घसरण झाली आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला

मुंबई (पीटीआय) : डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी ३६ पैशांनी वधारून ७२.३१ या पातळीवर बंद झाला, जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण झाल्याने चालू खात्यावरील तूट आणि चलनवाढ कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने रुपयाला बळ मिळाले. निर्यातदार आणि बँकांनी आज डॉलरच्या विक्रीवर भर दिला. याचबरोबर देशात परकी निधीचा वाढलेला ओघ आणि जागतिक पातळीवर प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये झालेली घसरण रुपया वधारण्यास कारणीभूत ठरली. चलन बाजारात आज रुपया ७१.९९ या पातळीवर पोचला. नंतर त्यात काही प्रमाणात घसरण होऊन तो ७२.३१ रुपयांवर बंद झाला.

शअर बाजारात अस्थिरता मोठ्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स, निफ्टीमध्ये किरकोळ घसरण

ता. १४ (पीटीआय) जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी (ता.१४) मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मंबई शेअर बाजाराचा

भावात झालेली घसरण आणि डॉलरच्या निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज ३६५ तुलनेत रुपया वधारल्याने सेन्सेक्स अंशांचे चढ-उतार झालै. अखेर तो आज ३५ हजार ३५१ अंश या किरकोळ २ अंशांच्या घसरणीसह दिवसभरातील ३५ हजार १४१ अंशांवर बंद

नवी

दिल्ली, ता.

(वत्तसंस्था) : रेमंड अपॅरलचे

अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी

पदाचा राजीनामा दिला आहे. ते

कंपनीच्या संचालक मंडळावर मात्र

कायम राहणार आहेत

५७६ अंशांवर बंद झाला

पातळीवर

88

त्यानंतर आशियाई शेअर बाजारांमधील झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ६ अंशांची घट होऊन १० हजार घसरण आणि युरोपीय शेअर बाजारांमध्ये सत्राच्या सुरुवातीला झालेली पडझड जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या

ेच्या अध्यक्षपदावरून गौतम सिंघानिया पायउतार

बिंगर कार्यकारी

अध्यक्षपदी निर्विक सिंग यांची

नियुक्ती करण्यात आली आहे.

याचबरोबर बिगर कार्यकारी

संचालकपदी अंशू सरीन आणि

स्वतंत्र संचालकपदी गौतम त्रिवेदी

यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला सेन्सेक्स ३४ हजार ९८६ या दिवसभरातील नीचांकी पातळीवर घसरला, अखेर तो किरकोळ २ अंशांच्या उच्चांकी घसरणीसह ३५ हजार १४१ अंशांवर बंद पोचला.

यांची

नियुक्ती करण्यात

आहे. याविषयी बोलताना गौतम

सिंधानिया म्हणाले, 'कंपनीतील

प्रशासनाचा दर्जा उच्च तेवण्यावर

आमचा भर आहे. व्यावसायिक

पद्धतीने काम करण्यावर कंपनीने

औषधे, आयटी कंपन्यांना फटका

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने औषधनिर्माण आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना फटका बसला. आज सन फार्मा, कोटक बँक, टीसीएस, इन्फोसिस, टाटा मोटर्सच्या समभागात घसरण झाली.

दिले आहे. निर्विक सिंग

यांच्या नेतृत्वात कंपनीला फायदा

होईल, असा विश्वास मला आहे.

अंश सरीन आणि गौतम त्रिवेदी

या संचालक मंडळातील नव्या

सदस्यांचे मी स्वागत करतो.''

पुणे उस्तादला मरा

पुणे, ता. १४ : महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत पुणेरी उस्ताद संघाला

मंगळवारी झालेल्या लढतीत वीर

मराठवाडा संघाने बरोबरीत रोखले.


अरुण खोंगले याला चीतपट केले.

38.67

38.68

38.68

38.68



घाऊक चलनवाढीचा चार महिन्यांतील उच्चांक

नवी दिल्ली, ता. १४ (पीटीआय) : पेटोल आणि डिझेलच्या दरवाढीने ऑक्टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्क्यांवर पोचली. घाऊक चलनवाढीची ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे.

घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.१३ टक्के होती, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ती ३.६८ टक्के होती. सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अन्नपदार्थांच्या भावात ऑक्टोबरमध्ये १.४९ टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये अन्नपदार्थांचे भाव ०.२१ टक्के घसरले होते. ऑक्टोबरमध्ये भाज्यांच्या भावात १८.६५ टक्के घसरण झाली आहे. मागील महिन्यात ती ३.८३ टक्के होती. इंधन आणि ऊर्जा दरवाढ ऑक्टोबरमध्ये १८.४४ टक्के आहे

किरकोळ, घाऊकचे विरोधाभासी चित्र

सरकारने या आठवड्याच्या सुरुवातीला किरकोळ चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली होती. ऑक्टोबरमध्ये किरकोळ चलनवाढ ३.३१ टक्के या वर्षभरातील नीचांकी पातळीवर घसरली, किरकोळ चलनवाढीत घसरण झालेली असताना घाऊक चलनवाढीत वाढ नोंदविण्यात आली आहे.

कीडा

जागतिक बॉक्सिंग

मेरी कोमच्या सहाव्या जेतेपदाचे चाहत्यांना वेध 88



जागतिक महिला बॉक्सिंगमधील यशस्वी बॉक्सर होण्याची संधी मेरी कोमला

खुणावत आहे पण उद्यापासून सुरू होणारी ही स्पर्धा

रिंगबाहेरच जास्त गाजत आहे. या स्पर्धेत ७२ देशांतील ३०० हून जास्त स्पर्धक सहभागी होत आहेत: पण कोसोवाची एकमेव स्पर्धकेस अद्यापही न मिळालेला व्हिसा जास्त चर्चेत आहे. दोन ऑलिंपिक दरम्यान ही स्पर्धा होत आहे; पण ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंग राहणार की नाही? याची अनिश्चितता आहे. हे कमीच की काय, कोण जिंकणार यापेक्षा दिल्लीतील प्रदुषणाचा स्पर्धकांवर किती परिणाम होणार, याची चर्चा जास्त होत आहे

एका तपापूर्वी भारतात ही स्पर्धा पहिल्यांदा झाली, त्या वेळी यजमानांनी या स्पर्धेत चार सुवर्णपदकासह आठ पदके जिंकली होती: तसेच त्या वेळी पदक क्रमवारीत अव्वल होते. आता तीन पदकांचेच लक्ष्य आहे.

मेरीने यापूर्वी पाच जगज्जेतेपदे जिंकली आहेत. तिला कॅटी टेलरच्या याच कामगिरीस मागे टाकण्यासाठी एक जगज्जेतेपद हवे आहे. माझ्या गटातील काही बॉक्सर २००१ पासून आहेत. त्यांना मी जाणते; पण नवोदितांचे आव्हान जास्त खडतर असेल. माझा अनुभव निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा मेरीने व्यक्त केली.

भारताचे उपांत्य फेरीचे लक्ष्य विश्वकरंडक महिला हुंदी-२० आज दुबळ्या आयर्लंडविरुद्ध लढत

गयाना, ता, १४ : भारतीय महिला संघ उद्या आयलैंडविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा विश्वकरंडक देंरी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी हेच लक्ष्य असेल. 'ब' गटात भारताने पहिल्या दोन्ही लढती जिंकल्या आहेत.

सलामीला बलाढ्य न्यूझीलंडला पराभूत करताना कर्णधार हरमनप्रीत कौर हिने शानदार शतक केले होते त्याच मैदानावर उद्या भारताची लढत आहे. पहिल्या दोन्ही लढती गमावल्याने आयलँडचे आव्हान आटोपले आहे. आम्ही विजय गृहित धरून नक्कीच मैदानात उतरणार नाही. असे कर्णधार हरमनप्रीत हिने सांगितले. हरमनप्रीत म्हणाली, ''उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर असताना आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. आयर्लंडच्या खेळाडंमध्येही आव्हान देण्याची क्षमता आहे.'' हरमनप्रीत, मिताली राज या प्रमुख खेळाडू फॉर्मात



गयाना : सरावापूर्वी जॉगिंग करताना भारतीय महिला खेळाडू.

असताना जेमिमा रॉडिगेज, स्मती मानधना आणि वेदा कृष्णमूर्तीही आयलँडविरुद्ध योग्यता दाखवून देण्यास उत्सुक असतील. दिलन हेमलता आणि पूनम यादव या फिरकी जोडीने चांगले यश मिळविले आहे. आगामी आव्हानांचा विचार करताना भारताच्या मध्यमगती गोलंदाजांकडन अपेक्षा आहेत. भारताची दोन सामन्यांतील

अण् ऊर्जा विभाग

बांधकाम, सेवा व मालमत्ता व्यवस्थापन संचालनालय

मध्यवर्ती मात्रा विभाग

पर्व-अर्हता तसेच ई-निविदा आमंत्रण सचना

निआसू क्र. डीसीएसईएम/सीक्युडी/क्युएसए/व्हीएसबी-एक्स्टन/पी३/निआसु/२३२/११–२०१८ दिनांक १३.११.२०१८

भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने मुख्य अभियंता (सी-२), डीसीएसईएम, डीएई, ३रा मजला, व्ही.एस. भवन, अणुशक्तीनगर, मुंबई -

९४ द्वारे पात्र कंत्राटदारांकडून ई–निविदा प्रक्रियेद्वारे ऑनलाईन वस्तु दर निविदा (दोन बोलींमध्ये) कामांकरीता आमंत्रित करीत आहेत

'अणुशक्तीनगर, मुंबई–४०० ०९४ येथील विक्रम साराभाई भवन च्या विस्तारीकरणाच्या कामाकरीता डोअर शटर्स, कपाटे,

ॲल्युमिनियम विंडोज, फिटींग्ज आणि फिक्स्चर्स, पेंटींग, फॉल्स सिलींग, एसीपी कामे, एक्स्पान्शन जॉईट ट्रीटमेंट आणि विंडो

व्हर्टीकल ब्लाईंडस.'' अंदाजित मूल्य **रू. ५९०.०० लाख**, बरज **रू. १९.८० लाख**, पूर्तता कालावधी ०८ (आठ) महिने, निविदा

प्रक्रिया शुल्क क. 4900.00 फक्त ई-पेमेन्ट च्या स्वरूपात. सविस्तर निविदा दस्तावेज वेबसाइट

www.tenderwizard.com/DAE वर विनामुल्य बघणे आणि डाउनलोड करण्याकरीता दि. १५.११.२०१८ (११:०० वा) ते

२९.११.२०१८ (१७:०० वा) पर्यंत उपलब्ध आहे. पुर्व–बोली स्पष्टीकरण ०४.१२.२०१८ रोजी , निविदा ऑनलाईन जमा करणे बंद

होण्याचा दिनांक १२.१२.२०१८ रोजी १७:०० वाजता. बयाणा रक्कम जमा करीता हार्ड कॉपीज् १३.१२.२०१८ रोजी १५:००

वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. ऑनलाईन निविदा उघडणे (तांत्रिक बोली) १३.१२.२०१८ रोजी १५:३० वाजता उघडण्यात येतील.

कामगिरी लक्षात घेता आयलैंडच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवणे सोपे नसेल, या स्पर्धेनंतर मितालीने निवृत्तीचे संकेत दिले असल्यामुळे तिच्याही कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. हरमन, मिताली, जेमिमा यांनी धावा केल्या असल्या. तरी स्मृतीला अजून आपला लौकिक

दाखवता आलेला नाही. पहिल्या दोन

सामन्यांत ती स्थिरावल्यानंतर बाद

r and on behalf of the Board of Direc

Anand G. Mahindra

Executive Chairman

महिलांच्या ५५ किलो वजनी गटात पण्याच्या विश्रांती पारीलविरुद्ध मराठवाडा संघाच्या स्वाती शिंदेने अखेरचे गुण मिळवून नियमाच्या

84

म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे : मराठवाडा संघाच्या शुभम थोरातला (निळी

आधारे बाजी मारली. दत्ता नरळे याने ८६ किलो वजनी गटात पुण्याच्या अनिकेत खोपडेला मात देत मराठवाडा संघाला ३-२ असे



दूर. : + ९१ - २२ - ६७९८ ०८००/८८८, फॅक्स : + ९१ - २२ - ६७९८ ०८९९, ई-मेल : contact@dil.net वेबसाइट : www.dil.net सीआयएन नं. : L999999MH1951PLC008485

दि. ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

Start Dis an All Disks	३०.०९.२०१८ रोजी	३०.०६.२०१८ रोजी	३०.०९.२०१७ रोजी	३०.०९.२०१८ रोजी	३०.०९.२०१७ रोजी
तपशील	संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१३,०५७.७६	८,३४४.८९	E, 999.80	28,802.64	११,२१०.२८
करपश्चात सामान्य कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	ર;ેશ્૬૫.૫૫	१,५२६.१६	३५१.८४	४,७२१.७१	(५०.९७)
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (असामान्य बार्बीपश्चात)	३,१९५.५५	१,५२६.१६	३५१.८४	४,७२१.७१	(५०.९७)
समभाग भांडवल	४५८.६४	२२९.३२	228.32	४५८.६४	228.32
राखीव (गत वर्षीच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	*१२,२१५.५०	*१२,२१५.५०	१४,२१०.५९	*१२,२१५.५०	१४,२१०.५९
the state of the transmission of the second state of the second st	(३१.०३.२०१८ रोजीनुसार)	(३१.०३.२०१८ रोजीनुसार)	(३१.०३.२०१७ रोजीनुसार)	(३१.०३.२०१८ रोजीनुसार)	(३१.०३.२०१७ रोजीनुसार)

झाली आहे. त्यामळे उद्या स्मतीकडन मोठ्या खेळीची अपेक्षा बाळगल्यास वावगे तरणार नाही

आघाडीवर नेले. निर्णायक लढतीत ८६ किलोपेक्षा अधिक वजनीगटात विजय चौधरीने पुण्याला बरोबरी मिळवून दिली.



पश्चिम रेल्वे

ट्क मशीन्सकरिता हायडॉलिक व न्युमॅटिक होजेसचे प्रापण मुख्य अभियंता (टीणगर्भ) ता (टीएमसी), पश्चिम रेल्वे, एचक्य ग्यांलय, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२० हे खालील तपशिलानसार ई-निविदा मागवीत आहेत. ई-निविद 36. : W641/22/18/55 Date : 12.11.2018 कामाचे वर्णन : टॅ्क मशीन्सकरिता हायड्रॉलिक व युमॅटिक होजेसचे प्रापण. (१४८ टाईप्स) (बनावट पार्कर मार्कवेल / सोनी / सुपरसील / एरोक्वीप). अंदाजित मूल्य : रु. २१,०९,८७०.६८, इरठे ह.[®]४२,२००/-, निविदा बंद होण्याची तारीखा दि. ११.१२.२०१८ रोजी स. ११.०० वा. निविदा ाची तारीखा : दि. ११.१२.२०१८ रोजी स. ११.१५ वा. संबंधित विस्तृत निविदा सूचना अ यांच्याकरिता कृपया www.ireps.gov.in ला भेट द्यावी. मॅन्युअल प्रस्तावांवर विचार केला जाणार नाही. आपहला लाइक करा 🚺 facebook.com/WesternRly 1

पश्चिम रेल्वे

नऊ एसी वाहने भाड्याने घेणे नुष्ठ प्रशासबंदि माउधान पर्वे मुख्य प्रशासबंदी अधिकरी (बांधका) १ ता मजल, स्थानक इमारत, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२० हे खालील निविष्कर्तता एकल लिगका प्रणालेच्या गायप्रमारत् <u>२ देवर</u> पोर्टल <u>अफफxireps.covin</u> व्या माध्यमातून प्रस्ताव मागवीत आहेत. नि**विद्या क्र**् CAO(C)/2019/1, कामाचे वर्णन : १२ महिं रिता सर्वेक्षण व बांधकाम विभाग, पश्चिम रेल्वे, कालावधीकरिता सर्वक्षण व बांधकाम विभाग, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, मुंबई यांच्या एसएजी अधिकाऱ्यांच्या सर्वकष ता ९ (नऊ) एसी वाहने (फोर्ड आयकॉन (बीएस वासवहती १ (न.३) एसी वाले (फोर्ड आयमीन (बोरस) ३/असेन्ट जोलर्ज (वोस्स) ३/सिवन्ट डिवासर टू/उटव मन्द्रा) आड्यो बेथ्याचे काग. प्रश्वावदी मूल्य (ह.) : ६. ४२६००७६,२०, इस्टे : १. ८५२००/, ड्रै-बोली मासदीकरणाची क्रेसिन तारीख : १. ८०,४२,२२०८ रोजी स. ११,०० वा., ई-बोली उपडण्याची तारीख : दि.०४,१२,२२९८ रोजी स. ११,३० वा., अधिक तालीलकर्सता क्रुपा आजाची वेबसाउट <u>www.ircps.</u> 2074 का भेट दावी, करूल 🗗 facebook.com/WesternRly 2

पात्र बोलीदारांच्या वित्तीय बोली त्यांना वेगळी सूचना देऊन नंतर उघडण्यात येतील. सविस्तर निआसु केवळ बघण्याकरीता वेबसाइट www.dcsem.gov.in वर सुद्धा उ नबर ०२२-२५४८७४२४ २५४८७३१४, २५४८७३२४ आणि फॅक्स : ०२२-२५५६५३६२ वर संपर्क करता येऊ शकेल.

MAHINDRA & MAHINDRA LIMITED

Registered Office : Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001. Tel: +91 22 22021031, Fax: +91 22 22875485, Website: www.mahindra.com, hall: group.communications@mahindra.com, CIN No. L65990MH1945PLC004558 Email: gr

ect of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half yes	ar ended 30 th Septemb	er, 2018	Rs
Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quart

	30 th Sep 2018	30 th Sep 2018	30th Sep 2017
Total income from operations	12988.57	26508.48	12183.65
Net Profit for the period (before tax and exceptional items)	1962.20	3673.12	1905.12
Net Profit for the period (before tax and after exceptional items)	2096.33	3828.12	1905.12
Net Profit for the period (after tax and after exceptional items)	1649.46	2870.42	1331.57
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for	allo an allow		
the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1643.46	2875.74	1329.06
Equity Share Capital	595.22	595.22	296.98
Reserves and Surplus	31595.20	31595.20	27682.88
Earnings Per Share (not annualised) (Face value Rs. 5/- per share)	State Parts	A State	
Basic :	13.86	24.12	11.20
Diluted:	13.80	24.02	11.15

ztes: The above is an extract of the detailed format of Statement of Standalone unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website viz. www.mahindra.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).

2. Previous period's figures have been regrouped/reclassified wherever necessary

Date : 14th November, 2018

Place : Mumbai

Extra

सौम्यीकृत(रु.) s. in Crore # तिमाहीकरिताचे ईपीएस वार्षिकीकृत नाहीत. rter Ended ' पुनःनमूद

मूलभूत (रु.)

मूलभूत (रु.)

सौम्यीकृत (रु.)

गतशअर उत्पन्न (ईपोएस) (असाम

प्रतिशेअर उत्पन्न (ईपीएस) (असामान्य

बार्बोपश्चात) (प्रत्येकी रु. ५/-) #

बाबींपूर्व) (प्रत्येकी रु. ५/-) #

स्थायी वित्तीय सारांश

28.87

28.61

24.42

88.68

3.68

3.68

3.68

3.68

48.80

48.86

48.86

48.86

.

(रु. लाखांत)

(0.48)

(0.48)

(0.48)

(0.48)

३०.०९.२०१८ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०१८ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०१७ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०१८ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०१७ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)
४९३.२५	४६२.७२	283.38	944.90	४८५.२४
(१,३२०.१९)	(४४१.९८)	(५००.३९)	(१,७६२.१७)	(१९१.९९)
(१,३२०.१९)	(४४१.९८)	(५००.३९)	(१,७६२.१७)	(99.99)
	संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित) ४९३.२५ (१,३२०.१९)	(अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) ४९३.२५ ४६२.७२ (१,३२०.१९) (४४१.९८)	संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित) संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित) संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित) ४९३.२५ ४६२.७२ २९३.३९ (१,३२०.१९) (४४१.९८) (५००.३९)	संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित) संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित) संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित) संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित) ४९३.२५ ४६२.७२ २९३.३९ ९५५.९७ (१,३२०.१९) (४४१.९८) (५००.३९) (१,७६२.१७)

वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/ सहामाहीअखेरच्या वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/सहामाहीअखेरच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia. com वर व कंपनीची वेबसाइट www.dil.net वर उपलब्ध आहे.

डीआयएल लिमिटेडकरिता

ठिकाण : ठाणे दिनांक : १३ नोव्हेंबर, २०१८

कृष्णा दातला व्यवस्थापकीय संचालक डीआयएन क्र. : ००००३२४७

DIL / 90 / PREM ASSOCIATES - MAR